



नाशिक महानगरपालिका, नाशिक ४२२ ००२

घनकचरा व्यवस्थापन विभाग

जाहीर सुचना

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरीक, विविध बांधकाम संस्था, खाजगी व शासकीय कामाचे ठेकेदार यांना या सुचनेद्वारे कळविण्यात येते की, नाशिक महानगरपालिका क्षेत्रात बांधकाम करतांना व जुने बांधकाम पाडतांना किंवा शासकिय संस्थाची विकास कामे करतांना निर्माण होणाऱ्या बांधकाम राडारोडा कचरा (Construction & Demolition Waste ) इत्यादींची Construction & Demolition Waste Management Rule २०१६ च्या अधिनियमानुसार विल्हेवाट लावण्याची अंमलबजावणी करण्याच्या धोरणास महानगरपालिका महासभा ठराव क्र .३८ दि.१९/०७/२०१८ अन्वये मान्यता मिळाली असल्याने त्याची अंमलबजावणी सर्वाना बंधनकारक करण्यात येत आहे.

अशा प्रकारचा बांधकाम राडारोडा कचरा (C & D Waste) चा निर्माण करणाऱ्यांनी खालील बाबींचे पालन करणे बंधनकारक आहे.

१. बांधकाम राडारोडा कचरा (C & D Waste) निर्माण करणाऱ्या सर्वानी शहरात इतरत्र कोठेही सदरचा बांधकाम राडारोडा कचरा (C & D Waste) न टाकता मनपाने उपलब्ध करून दिलेल्या कॉल सेंटर टोल फ्री क्र १८०० २८३ १९८० यावर संपर्क करावा. किंवा पुढीलप्रमाणे विभागनिहाय दिलेल्या हेल्पलाईन नं. वर संपर्क करावा. नाशिक पूर्व -९६०७८ ३११३३, नाशिक पश्चिम- ९६०७८ ३११४४, पंचवटी- ९६०७३ ५३५८८, नाशिकरोड - ९६०७८ ६११८८, नविन नाशिक- ९६०७३ ५३५७७ व सातपुर-९६०७३ ५३५६६ त्यासाठी On call Facility उपलब्ध करून देण्यात येत आहे . बांधकाम राडारोडा कचरा (C & D Waste) विषयीची माहिती द्यावी . त्यानंतर सदरचा बांधकाम राडारोडा कचरा (C & D Waste) चा उचलनेची व्यवस्था करणेत येईल.
२. सदर बांधकाम राडारोडा कचरा (C & D Waste) मध्ये काँक्रीट, माती, स्टील, लाकूड, विटा आणि रेती मिश्रीत सिमेंट या बांधकाम साहित्याशिवाय इतर कचरा मिक्स करू नये. सदरचा कचरा गोळा करून त्याची वाहतुक करणेस मनपाने नियुक्त केलेल्या ठेकेदारास सांगु शकतात किंवा स्वःतःचे वाहनाने संबधित मनपाने नेमुन दिलेल्या ठिकाणी आणुन टाकु शकतात.
३. शहरातील खाजगी, शासकीय, निमशासकीय ठेकेदारांकडुन (Bulk Generator) निर्माण होणाऱ्या बांधकाम राडारोडा कचरा (C & D Waste) चे अंदाजे प्रमाण व ठिकाण मनपाकडे नोंदणी केलेनंतर आवश्यक क्षमतेच्या वाहनाची व्यवस्था करणेत येईल.
४. यापुढे शहरातील सर्व खाजगी, शासकीय, निमशासकीय कंत्राटदाराने बांधकाम चालु करण्यापुर्वी मनपाची किंवा इतर सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेतांना मनपाकडे बांधकाम राडारोडा कचरा (C & D Waste) साठी रजिस्टर करून बांधकाम राडारोडा कचरा (C & D Waste)चे प्रमाणात निश्चित केलेल्या दरानुसार २५ % आगाऊ रक्कम मनपाकडे जमा करावी लागेल.
५. मनपा परिसरात बांधकाम राडारोडा कचरा (C & D Waste) निर्मातीदाराकडुन वाहतुकीसाठी पुढीलप्रमाणे शुल्क आकारण्यात येईल बांधकाम राडारोडा कचरा (C & D Waste) उचलणे व वाहतुक करणे रु. ८००/- प्रति टन
६. नियमबाह्य बांधकाम राडारोडा कचरा (C & D Waste) च्या व्यवस्थापनाकरीता दंड नाशिक शहरामध्ये निर्माण होणाऱ्या बांधकाम राडारोडा कचरा (C & D Waste) च्या संबधी मनपाच्या यंत्रणांशी संपर्क न करता अनधिकृतपणे कोणीही सदरचा बांधकाम राडारोडा कचरा (C & D Waste) चा नैसर्गिक नदी, नाले, ओढा, तलाव, इत्यादी जलस्रोतांच्या बाजुने किंवा रस्ता, पदपथ किंवा मोकळ्या खाजगी, शासकीय जागेवर टाकल्याचे आढळल्यास संबंधितांवर राडारोडाच्या प्रमाणात वाहतुकीसाठी येणाऱ्या खर्चाच्या १० पट रक्कम दंड म्हणुन वसुल करण्यात येईल. तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हा मनपाच्यावतीने दाखल करण्यात येईल. उपरोक्तप्रमाणे जाहीर सुचना प्रसिध्द झालेपासुन शहरात निर्माण होणाऱ्या बांधकाम राडारोडा व्यवस्थापन नियम २०१६ (Construction & Demolition Waste Management Rule 2016) अंतर्गत मा. महापालिका सभेने मंजुर केलेले धोरणाची अंमलबजावणी शहरातील सर्व निर्मातीदारांवर बंधनकारक करण्यात येत आहे.

दिनांक २२/१०/२०२०

sd/-

कैलास जाधव

मा. आयुक्त

नाशिक महानगरपालिका, नाशिक